



महाराष्ट्र MAHARASHTRA ○ 2024 ○
 क्रीठिकाण :- द्वारका, नाशिक.
 .नं. ११३६ तिथि ५ JUL 2024 रु. _____ पैसी रु. २००/-

अयोध्या जयंतीलाल पटेल
 उत्कृष्ण बोगला, हिरावाड़ी बोड़,
 मीमनगर, पंचवटी, नाशिक.
 दांकदे त्रुजस्मिठी श्री एम. गायकवाड
 स्टम्प वैदर
 क्षेत्र व्यापार संस्था, दारका, नाशिक
 परमानंग, ११८/२००३

07AB 385597
TREASURY OFFICE NASHVILLE

14 JUN 2024 X

STPHC ATO



!! శ్రీ !!

रो हाउस विक्रीचे करारनामा

सदरचे रो हाउस विक्रीबाबतचे करारनामा आज दिनांक ०६ माहे जुलै इसवी सन २०२४ रोज शनिवार ते दिवशी नाशिक मुक्कामी..

(०३)



१) श्री. ताराचंद नामदेव फसाले, }
(PAN No. ABFPF 2366 Q) (Aadhar No. 2974 8460 4403) }
(Mob. No . 9421289055) }
(Email ID - ganesh.fasale43@gmail.com) }
वय : ६२ वर्ष, व्यवसाय : सेवानिवृत्त, }
२) सौ. रंजना ताराचंद फसाले, }
(PAN No. ACPPF 5655 F) (Aadhar No. 7624 5442 3536) }
(Mob. No . 9370883467) } लिहुन घेणार
(Email ID - ganesh.fasale43@gmail.com) }
वय : ५२ वर्ष, व्यवसाय : गृहिणी, }
३) श्री. गणेश ताराचंद फसाले, }
(PAN No. ACPPF 5612 A) (Aadhar No. 7110 9232 7700) }
(Mob. No . 9421289055) }
(Email ID - ganesh.fasale43@gmail.com) }
वय : ३१ वर्ष, व्यवसाय : नोकरी, }
रा. राम मंदिर गल्लीमागे, रावळगाव, नाशिक- ४२३१०८. }

यांसी..


श्री. जयदीप जयंतीलाल पटेल, }
(PAN No - COBPP 3709 Q) (Aadhar No.7018 5371 0729) }
(Mob. No - 7276713010) }
(Email ID - jdpatel1995@gmail.com) } लिहुन देणार
वय : २८ वर्ष, व्यवसाय : व्यापार, }
रा. फ्लॉट नं. ०३, उत्सव बंगला, भांडगे किलनीक जवळ, ओम }
नगर, हिरावाडी रोड, नाशिक- ४२२००३. }

कारणे रो हाऊस विक्रीचे करारनामा लिहुन देतो ऐसा जे की,

प्रस्तुतचे दस्तऐवजात लिहुन घेणार यांचा उल्लेख तुम्ही, तुम्हाला, तुमचे व
लिहुन देणार यांचा उल्लेख आम्ही, आम्हाला, आमचे असा केलेला आहे. या दोन्ही
संज्ञामध्ये त्या प्रत्येकांचे वालीवारस, असाईनीज, एकिजक्युटर्स, अँडमिनिस्ट्रेटर्स, लिगल
रिप्रेझेटेटीव्ह या सर्वांचा समावेश आहे.

०१) अ. प्लॉट मिळकतीचे वर्णन :

तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी, कसबे शाहर नाशिक



(08) MARY

STATE OF GUJARAT
NATHU BHAWAN
NASHIK DISTRICT
REGD. NO. 1001
DATE 10/01/2018

येथील नाशिक महानगर पालिका हदीतील मौजे म्हसरुळ गांवचे शिवारातील सर्वे
नंबर १९७/१ते१०पैकी/१९८/१९९/१/२००पैकी/२०१ च्या मंजुर
ले-आउट मधील बिनशेती प्लॉट नं. ३०२ यांसी एकुण क्षेत्र १९८.८० चौ. मी.
त्यामधून रस्ता रुदिकरणाचे क्षेत्र वजा करून येणारे उर्वरित क्षेत्र १९०.४० चौ.
मी. यांसी चतु:सीमा पुढीलप्रमाणे:-

पुर्वेस : प्लॉट नंबर २९७

पश्चिमेस : कॉलनी रोड

दक्षिणेस : लागू प्लॉट नंबर ३०३

उत्तरेस : लागू प्लॉट नंबर ३०१

येणेप्रमाणे चतु:सीमेतील प्लॉट मिळकत जल, तरू, काष्ठ, पाषाण, निधी निक्षेपांसह
तसेच या मिळकतीमध्ये जाणेयेणे हक्कांसह सर्व वाग वहिवाटीचे मार्गानी वागणेचे
हक्कांसह दरोबरत मिळकत.

०१) ब. करारनाम्याचे विषय असलेल्या रो हाऊस मिळकतीचे वर्णन :

उपरोक्त कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर नाशिक महानगर
पालिका, नाशिक यांनी मंजुर केलेल्या इमारत अभिन्यासानुसार बांधकाम करण्यात
आलेल्या पुष्टक ट्रिन्स बंगलोज या नावाने ओळखलेल्या जाणाऱ्या इमारतीमधील
रो हाऊस मिळकत क्रमांक १०२ यांसी प्लॉटचे क्षेत्र ९५.२० चौ. मी. व
त्यावरील बांधीव मजल्यांचे एकुण कार्पेट क्षेत्र ९१.२४ चौ. मी. यांसी चतु:सीमा
पुढीलप्रमाणे :-

पुर्वेस : प्लॉट नंबर २९७

पश्चिमेस : कॉलनी रोड

दक्षिणेस : प्लॉट नंबर ३०३

उत्तरेस : रो हाऊस क्रमांक १०१

येणेप्रमाणे चतु:सीमेतील रो हाऊस मिळकत त्यामध्ये असलेले विजेचे फिर्टीग व
पाण्याचे फिर्टीगसह तसेच सभोवतालचे मोकळी गार्डनचे जागा वापरणेचे हक्कांसह
तसेच उपरोक्त मिळकतीमध्ये जाणेयेण्याचे व वागवहिवाटीचे हक्कांसह दरोबरत
मिळकत.

०२. मिळकतीचा पुर्व इतिहास :

उपरोक्त कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट क्र. ३०२ ची मिळकत श्री. जयदीप
जयंतीलाल पटेल यांची सर्वस्वी मालकीची असुन सदर मिळकत त्यांनी स्मिता नरेंद्र
बिरार यांचेकडुन नोंदणीकृत फरोक्त खरेदीखताचे दस्तऐवजान्वये दि. २५/०४/
२०२२ रोजी लिहुन व मे. सह-दुस्यम निवंधक सांगी, नाशिक-०३ यांचे कार्यालयात

(०५)

ADV.BHUMIN
V. BHAWSAR
Nashik District
Maharashtra
REG. No. 150812/2019
Valid upto 15/10/2023

दि. २५/०४/२०२२ रोजी अनु. नं. ३९४९ अन्वये नोंदवुन घेतलेले आहे.
त्यानुसार उपरोक्त प्लॉट मिळकतीचे कायदेशीर मालक व कब्जेदार या नात्याने ७/
१२ सदरी मालकी हक्क सदरी श्री. जयदीप जयंतीलाल पटेल यांचे नांव नोंद दाखल
झालेली असुन सदर मिळकत आमचे कब्जात व उपभोगात आहे. सदर प्लॉट
मिळकत कायमस्वरूपी बिनशेतीकडे वर्ग करण्यात आलेली असुन प्लॉट मिळकतीचे
बिनशेती वापराबाबत परवानगी मे. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक यांचे कडील
आदेश क्र. मह/कक्ष-३/बि.शे.प्र.क्र.४/३०२/२००४ अन्वये दि. १२/०५/
२००५ नुसार मिळालेली असुन बिनशेतीकडे वर्ग झालेली आहे. तसेच सदरहु
मिळकतीचे ले-आउट प्लॅन नाशिक महानगर पालिका, नाशिक यांचेकडील पत्र
क्रमांक जा. नं./नगररचना विभाग/अंतिम/पंच/४७/३४०६ अन्वये दि. १५/
१०/२००५ रोजी अंतिम मंजुर केलेला आहे. उपरोक्त प्लॉट मिळकतीचे मालक
व विकसनकर्ता या नात्याने प्राप्त हक्क व अधिकारांनुसार सदरहु प्लॉट मिळकतीवर
बांधकाम करण्याचा, तसेच सदरहु बांधकाम विक्री करण्याचा, तसेच सदरहु
बांधकाम खरेदीदारांकडुन रकमा स्विकारण्याचा, त्यांना पावत्या देण्याचा, सदरचे
बांधकाम खरेदीदारांसोबत करारनामे, खरेदीखत, गहाणखते व इतर अनुषंगीक
दस्तऐवज लिहून देण्याचा व सदरचे दस्तऐवज मे. दुव्यम निबंधक सांग, नाशिक यांचे
कार्यालयात हजर करून नोंदवुन देण्याचा व कबुल करण्याचा आम्हाला हक्क व
अधिकार आहे. प्रस्तुत हक्क व अधिकारांनुसार आम्ही वर कलम ०१अ मध्ये वर्णन
केलेल्या मिळकतीचे मालक विकसनकर्ता म्हणुन उपरोक्त प्लॉट मिळकतीवर बिल्डीग
प्लॅन मंजुर करून निवासी रो हाऊस मिळकतीचे बांधकाम करण्याचे ठरविले
त्यानुसार प्लॉट मिळकतीचे क्षेत्र व मंजुर एफ.एस.आय. नुसार आम्ही नियोजीत
इमारतीचे बांधकामाचे अभिन्यास तयार करून तो नाशिक महानगरपालिका,
नाशिक यांचेकडे मंजुरीसाठी सादर केला सदरहु इमारत अभिन्यास नाशिक महानगर
पालिका, नाशिक यांचे पत्र क्र. एल.एन.डी./बीपी/रिस्क बेजड/सी-१/१६८६/
२०२२ अन्वये दि. ३०/०३/२०२२ नुसार मंजुर करण्यात आलेला आहे.
त्यानुसार, आम्ही नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी मंजुर केलेल्या इमारत
अभिन्यासानुसार सदरहु प्लॉट मिळकतीवर रो हाऊस मिळकतीचे बांधकाम पुर्ण
केलेले असुन नाशिक महानगर पालिका, नाशिक यांचे पत्र क्र. नाशिक/सी२/
१७५/२०२३ अन्वये दि. २५/०१/२०२३ नुसार बांधकाम पुर्णत्वाचा दाखला
मिळालेला आहे. वर कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर बांधकाम
करण्यात आलेल्या इमारतीमधील वर कलम १ब मध्ये वर्णन केलेली रो हाऊस
मिळकत तुम्ही तुमच्या मनाने पसंत करून मिळकतीचे टायटल संदर्भात कागदपत्रे
बघुन मिळकतीचे टायटल संदर्भात खात्री केलेनंतर आमचेपासुन खरेदी करण्याबाबत
प्रस्ताव मांडला त्यानुसार आपणा उभयतांत झालेल्या बोली बैठकीनुसार सदरहु रो
हाऊस मिळकत तुम्ही खरेदी करण्याचा व आम्ही तुमचे लाभात विक्री करण्याचे
आपणा उभयतांत ठरले त्यानुसार सदरहु रो हाऊस मिळकतीचे विक्री बाबतचे
करारनामा तुमचे लाभात लिहून व नोंदवुन देत आहोत ते येणेप्रमाणे:-

(०६)

अटी व शर्ती

०१. उपरोक्त कलम ०१ व मध्ये वर्णन केलेली रो हाऊस मिळकत आम्ही तुम्हाला विक्री करण्याचे ठरविले असुन सदरहु मिळकतीचे आपणा उभयतांत किंमत रकम रु. $32,00,000=00$ (रकम रु. बत्तीस लाख मात्र) ठरलेली असुन सदरची रकम ही आजचे प्रचलित बाजारभावानुसार लागणारे खर्चाचा विचार करता योग्य वाजवी आहे. किंमतीबाबत आमची व तुमची यांची काहीएक तक्रार नाही. सदरहु किंमतीपैकी पुढीलप्रमाणे रकम आम्हाला तुम्ही दिलेली आहे ते येणेप्रमाणे :

रकम रूपये तपशिल

२२,००,०००=०० अक्षरी रूपये बावीस लाख मात्र लिहून घेणार यांचेकडुन बँक ऑफ बैंडौदा या बँकेचे चेक मार्फत लिहून देणार यांना मिळाले व ते पावले.

२२,००,०००=००

वर नमुद केल्याप्रमाणे रकम रु. बावीस लाख मात्र आम्हाला तुमचेकडुन मिळाली असुन त्याबाबत काहीएक तक्रार नाही. तसेच ठरलेल्या किंमतीपैकी पुढील प्रमाणे तुमचेकडुन येणे रकम रूपये $10,00,000=00$ (रकम रु. दहा लाख मात्र) आजपासुन ०१ (एक) महिन्याचे आत आम्ही ज्याप्रमाणे मागणी करू त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला अदा करावयाचे आहे. यदाकदाचीत सदरहु रकम देण्यास विलंब झाल्यास सदरहु विलंबीत कालावधीसाठी हस्त्याचे रकमेवर द.सा.द.रो. २४% व्याज नुकसान भरपाई म्हणुन आम्हाला देण्याचे तुम्हाला मान्य व कबुल आहे. तसेच सदरहु मुदतीत तुम्ही आम्हाला सदरहु रकम वेळचे वेळेस न दिल्यास सदरचा करारनामा आम्हाला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता कायम स्वरूपी रद्द बादल करण्याचे हक्क व अधिकार राहील. वरील दोन्ही शर्तीपैकी कोणत्या शर्तीचा वापर करावयाचा हे आमचेवर अवलंबुन असेल. अशावेळी तुम्ही आमचेकडे वेळोवेळी जमा केलेली रकम ५% वजा करून तुम्हास बिनव्याजी परत करण्यात येईल. मात्र तुम्हाला सदरहु करारनामा रद्द करावयाचा असल्यास आम्हाला १५ दिवसांचे मुदतीचे नोटीस देणे बंधनकारक राहील. त्यानंतर सदरहु मिळकतीशी तुमचा कुठलाही हक्क व हितसंबंध राहणार नाही.

०२. उपरोक्त वर नमुद केलेल्या रो हाऊस मिळकतीच्या किंमतीमध्ये खालीलप्रमाणे गोर्टीचा समावेश आहेत. त्याचा तपशिल खालील प्रमाणे,

ए. इलेक्ट्रीक मीटर व डिपॉइंटीट व इलेक्ट्रीक कनेक्शन खर्च.

बी. वॉटर मीटर बसविणेकामी येणार खर्च.

सी. प्लॉट मिळकतीवर लिहून घेणार यांचे मालकीचे क्षेत्रावर नांव लावण्याचा खर्च.

(०७)



डी. शासनाने किंवा नाशिक महानगर पालिका, नाशिक यांनी अन्य कोणत्याही कराची मागणी केली तर त्याकामी येणारा खर्च त्यातील सामाईक हिस्याची रकम तुम्ही अलहिदा करण्याचे मान्य व कबुल केलेले आहे.

तसेच भविष्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने अथवा महानगर पालिकेने काही नव्याने डिपॉजीटमध्ये वाढ केल्यास त्याची रकम ठरलेल्या किंमती व्यतीरिक्त तुम्ही आम्हाला वेगळी घावयाची आहे. त्यानंतर देसील महाराष्ट्राज्य विद्युत मंडळाचे व महानगर पालिका, नाशिक यांचे वेळोवेळी बदलणारे नियम तुमचेवर बंधनकारक राहील तसेच कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीसाठी आम्ही विद्युत मिटर व पाण्याचे मिटर बसविल्यानंतर सदरचे मिटरमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा केल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चाची तसेच दंडाची तसेच परीणामांची संपुर्ण जबाबदारी तुमची राहील तसेच आकारण्यात येणारे विद्युत शुल्क व पाणी बिल तुम्ही स्वखर्चनी भरणा करावयाचे आहे. त्याचेशी आमचे काहीएक संबंध राहणार नाही. ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे.

०३. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीवर तुम्हाला आवश्यक असल्यास कोणत्याही वित्तीय संस्थेकडून अगर बैंकेकडून कर्ज घेण्यास आमची संमती राहील. त्याकामी आवश्यक त्या त्या कागदपत्रांची पूर्तता लिहून देणार हे करून देतील मात्र त्याकामी येणारा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी ही तुमची वैयक्तिक राहील. तसेच सदरहु कर्जाचा बोजा हा फक्त तुम्हाला वाटप करण्यात येणाऱ्या रो हाउस मिळकतीवरच राहील या कर्जाशी इमारती मधील रो हाउसधारकांचा काहीएक संबंध राहणार नाही. सदरहु कर्जाचे हसे भरण्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमची संदर्भात तुमचे नांवे कर्ज मंजुर झालेनंतर तुम्ही आमचे नांवे सदरहु मंजुर कर्जाचा चेक कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करता व कोणत्याही प्रकारच्या सबवी न सांगता कर्ज घेतलेल्या वित्तीय संस्थेकडून काढुन आम्हाला घावयाचे आहे. किंवा तुम्हाला कर्ज घ्यावयाचे नसल्यास अशावेळी तुमचेकडे राहीलेल्या रक्कमेची दुसरी व्यवस्था करून ठरलेल्या मुदतीत तुम्ही आम्हाला अदा करावयाची आहे.

०४. उपरोक्त कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे ठरविण्यात आलेल्या किंमतीचा संपुर्ण भरणा आम्हाला प्राप्त झालेशिवाय व तसेच इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेशिवाय सदरहु मिळकतीचा कब्जा तुम्हाला दिले जाणार नाही. मिळकतीचे किंमतीचा संपुर्ण मोबदला मिळाले शिवाय सदरहु मिळकतीमध्ये तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचे हक्क व अधिकार प्राप्त होणार नाही. तसेच या करारनाम्याच्या आधारे तुम्हाला सदरहु रो हाउस मिळकतीचा व्यवहार अन्य इसमांब्रोबर करता येणार नाही. तसेच सदर मिळकत भाडेतत्वावर देता येणार नाही ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे. रो हाउस मिळकतीचे ठरलेल्या किंमतीचा संपुर्ण भरणा तुमचे कडुन आम्हाला मिळाले नंतर व इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले नंतर सदरहु मिळकतीचा कब्जा तुम्हास देण्यात येईल. मात्र किंमतीचे संपुर्ण रकम अदा केले नंतर त्यामध्ये

		(०८)
		STAMP RECEIVED 15/10/2019 FEE PAID 15/10/2019 GOVERNMENT OF INDIA
		काही फिनीशिंग राहीले असल्यास ते करून सदर मिळकतीचा कब्जा ०१ महीन्याचे मुदतीत देण्यात येईल व सदरहु रो हाउस मिळकतीचा कब्जा घेतेवेळी आम्ही तुमचे लाभांत योग्य ती कब्जा पावती करून द्यावयाची आहे.
०५.	वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेली मिळकतीचा उपभोग तुम्ही तसेच तुमचे कुटूंबातील घटकांनी किंवा त्यांचे वतीने राहणाऱ्या व्यक्तींनी राहणे करीताच करावयाचा आहे किंवा द्यावयाचा आहे. सदरहु मिळकतीचा वापर कोणत्याही प्रकारचे अवैध कामासाठी करावयाचा नाही. तसेच सदरहु मिळकतीचे भिंती सामाईक असुन सदरहु मिळकतीचे बांधकामात कोणतेही फेरबदल करावयाचे नाहीत ज्यायोगे महानगरपालिकेकडुन आमचे विरुद्ध काही कारवाई केली जाईल. तसेच सदरहु रो हाउस मिळकतीचा वापर करताना इमारती मधील इतर सभासदांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता द्यावयाची आहे. ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे.	
०६.	सदरहु मिळकतीचे बांधकामाचे संदर्भात ताबा घेण्या अगोदर तुमची तक्रार असल्यास ती योग्य व बरोबर असले बदल खात्री करून आम्ही त्याचे निराकरण करून द्यावयाचे मान्य करतो पंतु मिळकतीचे प्रत्यक्ष ताबा स्विकृत केल्यानंतर बांधकामाचे संदर्भात कुठल्याही स्वरूपाची हरकत अगर तक्रार ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसेच मिळकतीचे संदर्भाने अंतर्गत व बाह्य व्यवस्थापणाचा खर्च करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. तसेच नाशिक शहरच्या हवामानामुळे भिंतीना तडे पडतात व लिकेजच्या देखील अडचणी तसेच समस्या निर्माण होतात सदरहु बाब हि बांधकामाचे दोषाचे नसुन नैसर्गिक घडामोर्डामुळे घडणारी असुन त्याबाबत तुम्हाला तक्रार करता येणार नाही. उपरोक्त बाबीबाबत तुम्हाला म्हणजेच लिहून घेणार यांना लिहून देणार म्हणजेच आम्ही यांनी पुर्व कल्पना व माहिती दिलेली असुन त्याबाबत तुमचे काहीएक तक्रार अगर हरकत नाही.	
०७.	तसेच वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीचे टायटल संपुर्णपणे निर्वंध व बिनबोजाचे आहे. सदर मिळकतीवर गहाण, दान, लिज, लिन, अन्न वस्तू तारण, बक्षिस मृत्युपत्र, वारस, जती, जामीनकी, कोर्टवाद अगर असा अन्य कुठलाही बोजा नाही. मिळकतीवर आमचे व्यतीरिकत कोणीही आपला हक्क हितसंवंध कब्जा मालकी सांगत नाही. मिळकती संबंधाने कुठल्याही कोर्टात दावा न्यायप्रविष्ट नाही अगर मिळकत विक्री करू नये असा कुठल्याही कोर्टाचा मनाई हुक्म नाही. अशा प्रकारे उपरोक्त मिळकत पुर्णपणे निर्वंध व बिनबोजाची आहे हे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगून भरवश्याने लिहून दिले आहे.	
०८.	उपरोक्त वर कलम ०१ब यांत वर्णन केलेली जागेचे बांधकाम पुर्ण होउन जागा तयार आहे तसेच वर नमुद केलेल्या पत्यावर कल्यविताच तुम्ही आम्हाला त्यावेळी देय असलेल्या संपुर्ण रक्कमा द्यावयाच्या आहेत. अन्यथा या करारातील वर नमुद	



(०९)



केलेल्या अटी व शर्तीस पात्र राहुन सदरचा करारामा रद्द होइल सांची तुम्हाला
कल्पना दिलेली आहे. तसेच जागा बांधुन तयार होत्याच सदर जागवरीला करार
बिनशेती कर, उपकर व त्या अनुशंगिक कराचा भरणे तुम्ही संबंधात सस्थेला
भरावयाचा आहे. त्याची जबाबदारी आमचेवर राहणार नाही. मात्र सदरकदाचित
आम्ही तुमचे करीता टऱ्स भरले तर ते नियुक्त दराने व्याजासह तुमचकडुन वसुल
करण्याचा हक्क आम्हाला राहील व तसे तुमचे व आमचे दरम्यान स्पष्टपणे ठरलेले
आहे.

०९. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाऊस मिळकतीचे क्षेत्रफळ कार्पेट अशा
स्वरूपात मोजण्यात येईल. त्यामध्ये मिळकतीवर तसेच आजुबाजुच्या मोकळ्या
जागेवर (गार्डन स्पेस), वर तुमचा मालकी हक्काने अधिकार राहणार आहे. त्या
प्रमाणे तुम्ही सदर मोकळ्या जागेचा व पार्किंगचा वापर करावयाचे आहे. परंतु
तुम्हाला देण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर तुम्हांस कोणत्याही स्वरूपाचे जादा
बांधकाम किंवा छत बांधुन व त्याचे भिंत बांधकाम वाढवुन त्याचे रूपांतर खोलीमध्ये
करण्याचे नाही हे तुम्ही या कराराने मान्य कबुल केलेले आहे. सदर रो हाऊस
मिळकतीचे दर्जा व प्रत (कालिटी), टायटल, क्षेत्राचे मोजमाप करून तुम्ही पुर्णपणे
खात्री करून घेतलेले असुन त्याबाबत तुमची काहीएक तक्रार राहिलेली नाही.
तसेच रो हाऊस मिळकतीचे नुकसान तुमचे गैरवापरामुळे झाले असल्यास अथवा
इतरांच्या जागेला नुकसान पोहोचले असल्यास त्यामुळे इमारतीचे काही नुकसान
झाले असल्यास ते नुकसान दुर करून देण्याची जबाबदारी आमचेवर राहणार
नाही.
१०. तुम्हाला वर कलम ०१ब यांत वर्णन केलेल्या रो हाऊस मिळकतीमध्ये येणारे स्वतंत्र
बालकनी/टेरेसमध्ये तुम्ही कचे अथवा पके बांधकाम करून बालकनी/टेरेस बंद
करून घ्यावयाचे नाही अथवा अन्य कोणत्याही प्रकारे बांधकाम जसे बाथरूम,
संडास अशा स्वरूपाचे बांधकाम करावयाचे नाही. तसेच तुम्हांस देण्यात येणाऱ्या
रो हाऊस लगत जी ओपनस्पेस, बालकनी/टेरेस देण्यात येणार आहे ती तुम्ही छत
करून व त्याचे भिंत बांधकाम वाढवुन त्याचे रूपांतर खोली मध्ये तुम्हाला करता
येणार नाही.
११. वर कलम ०१ अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रो
हाऊस मिळकतीसाठी असणारे ड्रेनेज लाईन हे कॉमन स्वरूपात म्हणजेच दोन्ही रो
हाऊसधारकांसाठी सामाईक राहणार आहे. त्याबाबत आम्ही तुम्हास कल्पना दिली
असुन त्याबाबत तुमची काही एक हरकत वा तक्रार नाही. सदरचे ड्रेनेज लाईन
दुरुस्तीचे काम करण्याची तसेच त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी दोन्ही
रो हाऊसधारकांची सामाईक राहील त्याचेशी आमचा काहीएक संबंध राहणार
नाही.
१२. तसेच सदरहु मिळकतीचे कब्जा घेतले नंतर उपरोक्त मिळकती संदर्भात आकारले
जाणारे कर जसे घरपट्टी, पाणी बिल, विद्युत बील व इतर वैयक्तीक खर्च करण्याची

(१०)

जबाबदारी तुमची राहील त्याची कुठलीही तोशीष आम्हास लागणार नाही. तसेच वर कलम ०१ अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा तुमचे हिस्से राशी प्रमाणे येणारा बिनशेती सारा वॉचमन स्विपर यासाठी लागणारा सर्व खर्च रो हाउस धारकांनी एकत्रितरित्या भरणा करावयाचा आहे. त्याचेशी आमचा काहीएक संबंध राहणार नाही.

१३. सदर वर कलम ०१अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर ज्या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे त्यास "पुष्टक ट्रिन्स बंगलोज" असे नांव देण्यात आलेले आहे.
१४. उपरोक्त कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे करारनाम्याचा खर्च नोंदणेसाठी आवश्यक मुद्रांक शुल्क, अधिभार, नोंदणी की भरणा, वकील फी, टायर्फींग, ड्झरॉक्स, इत्यादी संपुर्ण खर्च करण्याची संपुर्णतः जबाबदारी लिहून देणार यांची म्हणजेच आमची आहे व तो आम्ही केलेला आहे. तसेच, सदर मिळकतीचे खरेदीखत नोंदवितेवेळी करावा लागणारा सर्व खर्च तुम्ही म्हणजेच लिहून घेणार यांनी करावयाची आहे. त्याची कुठलीही तोषीस आम्हाला लागणार नाही. हि बाब तुम्हाला व आम्हाला मान्य व कबुल आहे.
१५. सदरचा करारनामा तुमचेवर, आमचेवर तसेच तुमचे व आमचे वालीवारसावर बंधनकारक आहे व राहील.

परिशिष्ट

लिहून घेणार यांना देण्यात यावयाच्या कलम ०१ब मध्ये वर्णन करण्यात आलेल्या रो हाउस मिळकतीमधील सुखसोयी व सुविधा

१. आर. सी.सी. स्ट्रॉक्चर व भिंत विट बांधकामात.
२. भिंतीला बाहेरून सॅन्ड फिनीशड प्लास्टर व सिमेंट पैट कलर मध्ये
३. भिंतीला आतुन नेरू फिनीशड प्लास्टर
४. आत मधील सर्व भिंतींना डिस्ट्रेम्पर व छताला व्हाईट डिस्ट्रेम्पर.
५. मुख्य दरवाजा चौकट लाकडी व इतर दरवाज्याचे चौकट आर.सी.सी असतील तसेच सर्व दरवाजे फ्लश डोअर असतील.
६. हॉल व बेडरूम मध्ये स्पारटेक टाईल्स व स्कर्टिंग बसविण्यात येतील.
७. रिवडक्या पावडर कोर्टिंग व श्री ट्रेक ऑल्युमिनीयम स्लाइडिंग व सेफ्टी ग्रील असतील.
८. बाथरूम मध्ये १२ "X ८" फुट मापाच्या सात फुट उंची पर्यंत ग्लेज्ड टाईल्स व तळाला स्पारटेक टाईल्स बसविण्यात येतील.
९. संडास मध्ये १२ "X ८" फुट मापाच्या चार फुट उंची पर्यंत ग्लेज्ड टाईल्स व तळाला स्पारटेक टाईल्स बसविण्यात येतील.

(११)



१०. योग्य रचनेप्रमाणे ग्रीन मार्बल टॉप किचन ओटा आणि स्टेनलेस स्टीलचे सिलेंज किचन ओटच्याचे वर खिडकीपर्यंत ग्लेज्ड टाईल्स बसविण्यात येतील.
११. किचन व बेडरूम मध्ये एक आर.सी.सी. लॉफ्ट.
१२. ओव्हरहेड व अंडरग्राउंड पाण्याचे टाकी असेल व बाथरूम, किचन व संदास मध्ये योग्य रचनेप्रमाणे एक नळ असेल, तसेच नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचे स्वतंत्र नळ कनेक्शन तळाचे पाण्याचे टाकी पर्यंत असेल व पहिल्या मजल्यामध्ये असलेले संदास मध्ये फलशी टँक देण्यात येईल.
१३. बाथरूम व संदास मध्ये पी. व्हि. सी. प्लंबिंग कन्सालिड फिर्टींग करण्यात येईल.
१४. सदरहु संपुर्ण रो हाऊस मिळकतीमध्ये लाईट फिर्टींग कन्सालिड करण्यात येईल तसेच प्रत्येक खोली मध्ये एक लाईट पॉईंट, पंखा पॉईंट व हॉल मध्ये स्वतंत्र टि. व्ही. पॉईंट देण्यात येईल तसेच बाथरूम मध्ये गिझर फिर्टींग साठी स्वतंत्र पॉवर पॉईंट देण्यात येईल परंतु गिझर नसेल.

येणेप्रमाणे रो हाऊस विक्रीचे करारनाम्याचे दस्त तुम्ही व आम्ही यांनी राजीखुशीने व स्वसंतोषाने दोन साक्षीदारां समक्ष वाचून पाहून सहा करून लिहून दिला असे व त्यानंतर मे. दुर्यम निबंधक सांग., नाशिक यांचे कार्यालयात समक्ष हजर राहुन त्यांचे समक्ष सहा करून नोंदवुन दिला असे.

हा रो हाऊस विक्रीचा करारनामा.

ता. म., नाशिक.

श्री. जयदीप जयंतीलाल पटेल,
(लिहून देणार)



Jaydip



१) श्री. ताराचंद नामदेव फसाले,
(लिहून घेणार)



Taramand



(१२)

२) सौ. रंजना ताराचंद फसाले,



रंजना ताराचंद फसाले



३) श्री. गणेश ताराचंद फसाले,
(लिहुन घेणार)



Patel



साक्षीदार :-

१) Surajkumar Patel

Patel

२) Iktum Ghant

Tam

BEFORE ME

BHUMINI V. BHAWSAR
Advocate & Notary, Govt. of India
Resi.: 9, Guru Residency Apt.
Fulsunder Estate, Agar Takli Road
Behind Gandhi Nagar, Nashik - 422001

